

सहयोगी प्राध्यापक, शरीररचनाशास्त्र या सर्वगाची  
दि.०१.०१.२०२४ रोजीची अंतिम ज्येष्ठतासूची...

महाराष्ट्र शासन  
वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग,  
शासन परिपत्रक क्र. एमईडीडी-१२०१९/६/२०२४/एमएमडी-८७३८४९/वैसेवा-२  
९ वा मजला, गो. ते. रुग्णालय संकुल इमारत, मंत्रालय, मुंबई ४०० ००९.  
दिनांक :- २३.१२.२०२४

वाचा :- १) सामान्य प्रशासन विभाग, शासन अधिसूचना क्रमांक.एसआरव्ही २०१६/प्र.क्र.२८१/१२,दि.२१.०६.२०२१,  
२) शासन परिपत्रक क्र.ज्येसूची- २०२३/ प्र.क्र.७५ /२०२३/वैसेवा-२ दि.२५.०८.२०२३,  
३) आयुक्त, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई यांचे पत्र क्र.संवैशवस/ज्ये.सूची/शरीररचनाशास्त्र/सहयोगी  
प्रा./३ब/८९७७/२०२४ दि.१९.०४.२०२४.

### शासन परिपत्रक

वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयांतर्गत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील “सहयोगी प्राध्यापक, शरीररचनाशास्त्र, गट-अ” या संवर्गातील नियमित नियुक्त पदधारकांची दि.०१.०१.२०२३ रोजीची अंतिम ज्येष्ठतासूची संदर्भाधिन क्र. २, दि.२५.०८.२०२३ येथील शासन परिपत्रकान्वये प्रसिध्द करण्यात आली आहे. आता, सदरहू संवर्गातील अध्यापकांची दि.०१.०१.२०२४ रोजीची अंतिम ज्येष्ठतासूची प्रसिध्द करण्याचा प्रस्ताव आयुक्त,वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई यांनी संदर्भ क्र.३, दि.१९.०४.२०२४ च्या पत्रान्वये शासनास सादर केला आहे.

२. वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय, मुंबई यांच्या अधिपत्याखालील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सहयोगी प्राध्यापक, शरीररचनाशास्त्र (गट-अ) या संवर्गातील रोजीची अंतिम ज्येष्ठतासूची दि.०१.०१.२०२३ ते दि.३१.१२.२०२३ या कालावधीत कार्यरत असलेल्या राजपत्रित पदधारकांची दि.०१.०१.२०२४ रोजीची अंतिम ज्येष्ठतासूची या परिपत्रकातील विवरणपत्र-अ नुसार प्रसिध्द करण्यात येत आहे.

३. सदर ज्येष्ठतासूची ही सामान्य प्रशासन विभागाने विहित केलेल्या दि.२१.०६.२०२१ च्या शासन निर्णयातील सूचनांनुसार व त्यात दर्शविलेल्या विहित नमुन्यात तयार करण्यात आलेली आहे. तसेच ही ज्येष्ठतासूची मा.महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण तसेच कोणत्याही संबंधित न्यायालयाच्या होणाऱ्या आदेशाच्या अधीन राहून प्रसिध्द करण्यात येत आहे.

४. आयुक्त, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई यांनी या शासन परिपत्रकाची प्रत सोबतच्या विवरणपत्राच्या प्रतीसंह संबंधित पदधारकास हे परिपत्रक प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून १० दिवसाच्या आत देऊन त्यांची पोच घ्यावी, तसेच जे अधिकारी रजेवर अथवा अन्य कारणास्तव गैरहजर असतील त्यांना देखील सदरहू शासन परिपत्रक सहपत्रासह प्राप्त होईल याची आयुक्त यांनी दक्षता घ्यावी.

५. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक २०२४१२२३१७१७३२९९१३ असा आहे. सदरचे शासन परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकीत करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(सु.द.धोंडे)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

- १) आयुक्त, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई,
- २) संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई,
- ३) अधिष्ठाता, सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालये,
- ४) संबंधित सर्व सहयोगी प्राध्यापक, शरीररचनाशास्त्र (संचालनालयामार्फत व संबंधित अधिष्ठाता यांचेमार्फत),
- ५) निवड नस्ती/वैसेवा-२.

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, शासन परिपत्रक क्रमांक. एमईडीडी-१२०१९/६/२०२४/एमएमडी-वैसेवा-२/८७३८४९ दि.२३.१२.२०२४ चे विवरणपत्र-अ

संवर्गाचे नांव :- सहयोगी प्राध्यापक, शरीररचनाशास्त्र

वेतनश्रेणी :- Level - १३-अ ( रु. १,३१,४००-२,१७,१००)

सहयोगी प्राध्यापक, शरीररचनाशास्त्र या संवर्गातील कार्यरत अधिकारी यांची दि. ०१.०१.२०२४ रोजीची अंतिम ज्येष्ठतासूची

ज्येष्ठता क्रमांक	शासकीय अधिकारी यांची नावे	संबंधित पदावरील नियुक्तीचा मार्ग	जन्मदिनांक	प्रवर्ग	नियम ३(२)(अ) नुसार संवर्गात प्रत्यक्ष रुजू दिनांक	ज्येष्ठतेचा दिनांक	सेवानिवृत्तीचा दिनांक	शैक्षणिक अर्हता	शेरा
१	२	३	४	५	६	७	८	९	१०
१	डॉ. प्रसाद गुंडोपत कुलकर्णी	पदोन्नती	१२.०६.१९७२	खुला	२७.०५.२००८	२७.०५.२००८	३०.०६.२०३६	एम. एस. शरीररचनाशास्त्र	-----
२	डॉ. प्रकाश बाबुराव हौसमणी	पदोन्नती	२१.०३.१९६३	अ.जा.	२७.०५.२००८	२७.०५.२००८	३१.०३.२०२७	एम. एस . शरीररचनाशास्त्र	दि. ५.६.२०२३ रोजी निधन
३	डॉ. सुधीर विष्णूपंत पंडीत	पदोन्नती	०६.०४.१९६६	खुला	२७.०५.२००८	२७.०५.२००८	३०.०४.२०३०	एम. एस. शरीररचनाशास्त्र	आ.मं.शिफा रशीनुसार शा.आ. दि.७.८.२०२३ अन्वये प्राध्यापक पदावर पदोन्नतीने नियुक्ती
४	डॉ. आनंद अरुण जामकर	सरळसेवा	२३.०४.१९७१	खुला	२०.०७.२०१०	२०.०७.२०१०	३०.०४.२०३५	एम. एस. शरीररचनाशास्त्र	
५	डॉ. वैशाली व्यंकटेश इनामदार	सरळसेवा	०६.१२.१९७५	खुला	२०.०७.२०१०	२०.०७.२०१०	३१.१२.२०३९	एम. एस. शरीररचनाशास्त्र	

६	डॉ. अनुजा गोविंदराव देशमुख	सरळसेवा	०१.०७.१९७६	खुला	२०.०७.२०१०	२०.०७.२०१०	३०.०६.२०४०	एम. एस. शरीररचनाशास्त्र	-----
७	डॉ. शबाना खिजन बोराटे	सरळसेवा	२८.०५.१९७२	खुला	२०.०७.२०१०	२०.०७.२०१०	३१.०५.२०३६	एम. एस. शरीररचनाशास्त्र	-----
८	डॉ. महमद अनिस उर रहेमान अब्दुल रहेमान	सरळसेवा	१८.०७.१९७२	इमाव	२०.०७.२०१०	२०.०७.२०१०	३१.०७.२०३६	एम. एस शरीररचनाशास्त्र	-----
९	डॉ. मंगेश संतराम सेलुकर	सरळसेवा	१४.०४.१९७४	अ.जा.	२०.०७.२०१०	२०.०७.२०१०	३०.०४.२०३८	एम. एस. शरीररचनाशास्त्र	दि. ६.१.२०२३ अन्वये प्राध्यापक पदावर सरळसेवेने नियुक्ती
१०	डॉ. वर्षा प्रभाकर दहिफळे	सरळसेवा	१२.०७.१९७१	भज-ड	२२.०२.२०१२	२२.०२.२०१२	३१.०७.२०३५	एम. एस. शरीररचनाशास्त्र	-----
११	डॉ. श्रीकांत आनंदा रोकडे	सरळसेवा	०२.०३.१९७६	अ.जा.	१९.११.२०१४	१.८.२०१३	३१.०३.२०४०	एम. एस. शरीररचनाशास्त्र	-----
१२	डॉ. चारुलता अण्णाजी सातपुते	सरळसेवा	१९.१०.१९७६	इमाव	२२.०२.२०१२	२२.०२.२०१२	३१.१०.२०४०	एम. एस. शरीररचनाशास्त्र	-----
१३	डॉ. संजय प्रभु फुलारी	पदोन्नती	०१.०६.१९७२	खुला	२६.०९.२०१४	२६.०९.२०१४	३०.६.२०३६	एम. एस. शरीररचनाशास्त्र	-----
१४	डॉ महम्मद लईक महमद इब्राहिम	पदोन्नती	०२.०३.१९७१	खुला	२६.०९.२०१४	२६.०९.२०१४	३१.०३.२०३५	एम. एस. शरीररचनाशास्त्र	-----

१५	डॉ. वैशाली हेमंत कदम (पूर्वश्रमीचे नाव वेशाली बाबूराव बोडगे)	पदोन्नती	०१.०६.१९७३	खुला	२६.०९.२०१४	२६.०९.२०१४	३०.०६.२०३७	एम. एस. शरीररचनाशास्त्र	-----
१६	डॉ. संध्याराणी महादेव पाटील (गायकवाड)	पदोन्नती	१६.०५.१९७८	खुला	२६.०९.२०१४	२६.०९.२०१४	३१.०५.२०४२	एम. एस. शरीररचनाशास्त्र	-----
१७	डॉ अर्चना गोविंददास कल्याणकर	पदोन्नती	०४.०७.१९७६	खुला	०८.०५.२०१५	०८.०५.२०१५	३१.०७.२०४०	एम. एस. शरीररचनाशास्त्र	दि. १८.१०.२०२ ३ अन्वये प्राध्यापक पदावर सरळसेवेने नियुक्ती
१८	डॉ. अभिलाषा मोरेश्वर वहाणे (अ.जा)	पदोन्नती	२९.०८.१९७५	अ.जा.	०८.०५.२०१५	०८.०५.२०१५	३१.०८.२०३९	एम. एस. शरीररचनाशास्त्र	-----
१९	डॉ. वैशाली मोहन परांजपे	सरळसेवा	२५.१०.१९७२	खुला	२०.११.२०१५	२०.११.२०१५	३१.१०.२०३६	एम. एस. शरीररचनाशास्त्र	-----
२०	डॉ. स्वप्ना अशोक आंबेकर	सरळसेवा	१७.०१.१९७८	इमाव	२०.११.२०१५	२०.११.२०१५	३१.०१.२०४२	एम. एस. शरीररचनाशास्त्र	-----
२१	डॉ. राजश्री शिलवंत राऊत	सरळसेवा	१४.०९.१९७९	अ.जा.	२०.११.२०१५	२०.११.२०१५	३०.०९.२०४३	एम. एस. शरीररचनाशास्त्र	-----
२२	डॉ किर्ती सुरेश नेमाडे	सरळसेवा	०४.०६.१९८२	इमाव	२०.११.२०१५	२०.११.२०१५	३०.०६.२०४६	एम. एस. शरीररचनाशास्त्र	-----
२३	डॉ. कांचन पांडुरंग वानखेडे	सरळसेवा	०९.०५.१९७८	इमाव	२०.११.२०१५	२०.११.२०१५	३१.०५.२०४२	एम. एस. शरीररचनाशास्त्र	-----

२४	डॉ. महेश शिवाजी तारु	सरळसेवा	१२.०७.१९७५	अ.ज.	०४.०३.२०१६	०४.०३.२०१६	३१.०७.२०३९	एम. एस. शरीररचनाशास्त्र	-----
२५	डॉ. संतोषकुमार अंकुशराव डोपे	सरळसेवा	०६.०९.१९७६	खुला	२७.०६.२०१६	२७.०६.२०१६	३०.०९.२०४०	एम. एस. शरीररचनाशास्त्र	-----
२६	डॉ. वैशाली भगवंतराव भागवत (अ.जा)	पदोन्नती	०९.१०.१९७२	खुला	१४.०६.२०१७	१४.०६.२०१७	३१.१०.२०३६	एम. एस. शरीररचनाशास्त्र	-----
२७	डॉ. तारकेश्वर देविदास गोळघाटे (अ.जा)	पदोन्नती	२६.०६.१९७१	खुला	१४.०६.२०१७	१४.०६.२०१७	३०.०६.२०३५	एम. एस. शरीररचनाशास्त्र	-----
२८	डॉ. जयवंत महादेव दुर्गावले	पदोन्नती	०२.०६.१९७१	खुला	२०.०३.२०२१	२०.०३.२०२१	३०.०६.२०३५	एम. एस. शरीररचनाशास्त्र	-----
२९	डॉ. कल्पना विष्णू पाटील (प्रत्यक्ष जातप्रवर्ग-इमाव)	पदोन्नती	०४.०१.१९६९	खुला	०८.०४.२०२१	०८.०४.२०२१	३१.०१.२०३३	एम. एस. शरीररचनाशास्त्र	-----
३०	डॉ. दिपाली नागराजू काटे (प्रत्यक्ष जात प्रवर्ग- इमाव)	निवड मंडळ- सरळसेवा	१३.०८.१९७३	खुला	०४.०५.२०२१	०४.०५.२०२१	३१.०८.२०३७	एम. एस. शरीररचनाशास्त्र	-----
३१	डॉ. शिल्पा पांडुरंग सोनारे (प्रत्यक्ष जात प्रवर्ग- इमाव)	निवड मंडळ- सरळसेवा	०७.०२.१९८०	खुला महिला- १	०९.०६.२०२१	०९.०६.२०२१	२८.०२.२०४४	एम. एस. शरीररचनाशास्त्र	-----
३२	डॉ. श्रुती किशोर मामीडवार	पदोन्नती	०२.०५.१९७७	खुला	१०.१२.२०२१	१०.१२.२०२१	३१.०५.२०४१	एम. एस. शरीररचनाशास्त्र	-----

३३	डॉ. निलिमा प्रकाश पाटील (प्रत्यक्ष जात प्रवर्ग-इमाव)	पदोन्नती	२०.०८.१९७९	खुला	१०.१२.२०२१	१०.१२.२०२१	३१.०८.२०४३	एम. एस. शरीररचनाशास्त्र	-----
३४	डॉ. स्वाती रमाकात पांडरे (प्रत्यक्ष जात प्रवर्ग-अज)	पदोन्नती	१९.०४.१९८४	खुला	१३.१२.२०२१	१३.१२.२०२१	३०.०४.२०४८	एम. एस. शरीररचनाशास्त्र	-----
३५	डॉ. सोनल आनंद तळोकर (प्रत्यक्ष जात प्रवर्ग-इमाव)	पदोन्नती	२३.०७.१९७९	खुला	१३.१२.२०२१	१३.१२.२०२१	३१.०७.२०४३	एम. एस. शरीररचनाशास्त्र	-----
३६	डॉ. संतोष वामन वाघमोडे	सरळसेवा	२४.०७.१९८४	भाज-ब	०९.०६.२०२२	०९.०६.२०२२	३१.०७.२०४८	एम. एस. शरीररचनाशास्त्र	-----
३७	डॉ. सोनिया भारुराव परचाके	सरळसेवा	१९.०२.१९८६	अ.ज.	१०.०६.२०२२	१०.०६.२०२२	२८.०२.२०५०	एम. एस. शरीररचनाशास्त्र	-----
३८	डॉ.अनंत दत्तात्रय धनवटे (प्रत्यक्ष जात प्रवर्ग-इमाव)	पदोन्नती	२४.०२.१९८२	खुला	२२.०६.२०२२	२२.०६.२०२२	२८.०२.२०४६	एम. एस. शरीररचनाशास्त्र	-----
३९	डॉ. प्राजक्ता अशोक थेटे	सरळसेवा	२०.०४.१९८५	इमाव	२७.०६.२०२२	२७.०६.२०२२	३०.०४.२०४९	एम. एस. शरीररचनाशास्त्र	-----
४०	डॉ. गिताजंली भगवानराव सुडके (प्रत्यक्ष जात प्रवर्ग-भज-क)	निवड मंडळ-सरळसेवा	२१.१०.१९७७	भज-(क)-१	०२.०७.२०२२	०२.०७.२०२२	३१.१०.२०४१	एम. एस. शरीररचनाशास्त्र	-----
४१	डॉ. सतिशकुमार सुखानंद पोरवाल	सरळसेवा	२७.०१.१९८१	खुला	१८.०८.२०२२	१८.०८.२०२२	३१.०१.२०४५	एम. एस. शरीररचनाशास्त्र	-----

४२	डॉ. अब्दुल राफे अब्दुल वहीद	पदोन्नती	२१.०४.१९८१	खुला	०४.०१.२०२३	०४.०१.२०२३	३०.०४.२०४५	एम. एस. शरीररचनाशास्त्र	शासन आदेश दि. १०.१२.२०२१ अन्वये पदोन्नती परंतु दि.०४.०१.२० २३ रोजी रुजू
----	--------------------------------	----------	------------	------	------------	------------	------------	----------------------------	---